

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा/करवि/यु.6/497/22
टोकन क्र. 41202300004954
दिनांक -16/03/2023

सादर

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 40CO020016500


अर्जदार यांनी दिनांक 15/03/2023 रोजी श्रीम. चोंदबी मस्तान शेख, पत्ता- वाटर सप्लाय ऑफिस जवळ, उल्हासनगर ४ मालमत्ता क्र. 40CO020016500 महानगरपालिका कर आकारणी नोंदवहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेकरीता अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार महापालिका कर आकारणी दफ्तरी नोंदवहीत जसपाल कौर दयालसिंग या नावाची नोंद असून मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ...

तरी अर्जदार यांनी आपल्या नावाची नोंद करणेकरीता अर्जासोबत सादर केलेले कागदपत्राचा तपशिल खालीलप्रमाणे.

- १) कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२२-२३ करीता
- २) श्रीम. जसपाल कौर दयालसिंग व श्रीम. चोंदबी मस्तान शेख यांचे नोटरी अॅग्रीमेंट फोर सेल क्र. १८७ दि. २८/०२/२०२३
- ३) श्रीम. जसपाल कौर दयालसिंग व श्रीम. चोंदबी मस्तान शेख यांचे नोटरी ताबा पावती क्र. १८७ दि. २८/०२/२०२३
- ४) नोटरी हमीपत्र क्र. १९० दि. २८/०२/२०२३
- ५) स्थानिक वर्तमान पत्र दै. बित्तंबातमी दिनांक ०२/०३/२०२२
- ६) अर्जदाराचे प्रतिज्ञा पत्र सादर


लिपीक

उपरोक्त कागदपत्रान्वये मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 40CO020016500 अन्वये नोंद असलेल्या मिळकती करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून श्रीम. चोंदबी मस्तान शेख या नावाची नोंद वर्ष २०२२-२३ पासून करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.


कर निरीक्षक

कर निरीक्षक यांचा अहवालानुसार प्रस्तावित

उप-कर/निर्धारक व संकलक


कर निधीक व संकलक

Change of Name R. V. Charges
Paid Re. 508/-
Receipt No. 120445/2023
Date 12/03/2023



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
Tel No:- ९५२५१-२७२०११६/१२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



No. UMC:TD:UNIT- 6 : 497 : 22
 Register No. 41202300004954

Date : 17/03/2023
 Sr. No. 40/0266

To,
Mrs. Chandbi Mastan Shaikh
 Near Water Supply Office
 Ulhasnagar- 421004

Sub : Mutation of Entry as a **Occupier** in respect of Property bearing
 Sr. No **40/0266** of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated: **15/03/2023**

Madam,

Your name has been entered in place of **Mrs. Jaspal Kaur Dayalsingh** under
 Ward No. **40** Prop. No. **40CO020016500** as a person primarily liable to Property Tax.

The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

- | | | |
|--|-------------------|----------------------|
| 1. Copy of sale deed & Index – II Registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No.----- | Dt ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No.----- | Dt ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt ----- |
| 9. Death Certificate of deceased | No.----- | Dt ----- |
| 10. Indemnity bond | No. 03/190 | Dt 28/02/2023 |
| 11. Objection Notice published in the News paper Namely Bintbatmi | No.----- | Dt 02/03/2023 |
| 12. Registered Will | No.----- | Dt ----- |
| 13. Probate of will | No.----- | Dt ----- |
| 14. Heir ship Certificate issued by competent court | No.----- | Dt ----- |
| 15. Unregistered Instrument attested by Notary Agreement for Sale & Possession Letter | No. 03/187 | Dt 26/02/2023 |

This is only a mutation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
 Ulhasnagar Municipal Corporation